

# लासलगावी अवकाळी पावसाची हजेरी, द्राक्ष बागायतदारांची उडाली झोप

लासलगाव, दि. २६ : लासलगाव शहरात काल रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने सुमारे दोन तास जोरदार हजेरी लावल्याने शहरातील रस्ते जलमय झाले तर वीजपुरवठा देखील खंडित झाला होता. हवामान विभागाने अनेक भागात काल अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे रविवारच्या आठवडे बाजारत भाजीपाला विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांची व ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील सिन्नर नाशिक तालुका तसेच दिंडोरी चा काही भाग येथे देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

या अवकाळी पावसाने द्राक्ष बागायतदारांची झोप उडाली असून द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. या पावसामुळे घडकुज, घडगळ यासह व डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचा औषध फवारणीचा खर्च वाढणार आहे तसेच कांदा रोपाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र इतर रब्बी पिकांना फायदा होईल. नाशिक जिल्ह्यात हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दिवाणी मोसमी वारे सक्रीय झाल्यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.यामुळे महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. मोसमी वारे महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टीकडे आगेकूच करणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात रविवार सकाळपासून ढगळ वातावरण निर्माण झाले होते.

नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यामध्ये देखील रविवारी दुपारी पावसाने हजेरी लावली दुपारी ढीड वाजेच्या सुमारास नाशिक तालुक्यातील पूर्व भागामध्ये पाऊस पडला. तर सायंकाळच्या वेळेस पाऊस कडकडासह जाऊस दवंडी देत होता. तर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील काही भागांमध्ये पाऊस पडल्याच्या बातम्या आहेत.

## जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमती लाडली वासीम शेख (लाडली रियाझ खान), वासीम शेख यांची पत्नी आणि सव्या त्या आणि त्यांचे पती दोघेही १/डि.: फ्लॅट क्र.२०४, इमारत क्र.५, शिवशाही प्रकल्प, मैत्री पार्कवड, जून. ए.के. वैद्य मार्ग, गोंगाव (पुर्व), मुंबई-४०००६५ यांनी श्री. अयाझ रियाझ खान याच्यासह त्याच्या वार्ड सर्व्हीमुळे सर्व नॉट तोडले आहेत. वर नमुद माझे दोही अशील यांनी त्याच्या सदर मुलास त्याच्या सर्व जंगम व स्थावर मालमत्तून बेदखल केले आहे. जर कोणीही श्री. अयाझ रियाझ खान याच्यासह कोणताही व्यवहार करीत असल्यास तो त्यांनी स्वतःच्या जोषिमीवर व जबाबदारीवर करावा आणि श्री. अयाझ रियाझ खान याच्याद्वारे केलेल्या कोणत्याही व्यवहाराकरिता माझे अशील जबाबदार असणार नाही.

सही/-  
वकील राजेश तिवावी  
वकील उच्च न्यायालय  
चेंबर क्र.५, कुरार पोलीस ठाणे समोर,  
कुरार नाव, मालाड (पुर्व), मुंबई-४०००९७  
नॉद क्र.:१०८९/२०१७  
टिकाण: मुंबई दिनांक: २७.११.२०२३

## PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given at large that one original Agreement made and entered between M/s. RAULAXMI CONSTRUCTION COMPANY AND: MR. PRAKASH JIVRAM PANDYA (since deceased, expired on 30/12/2022), in respect of Flat No.10 on Ground Floor in C Wing in the building known as SHREE SHIVAM CO-OP. HSG. SOC. LTD., situated at Fateh Bag, S. V. Road, Kandivali (West), Mumbai 400 067, is lost/misplaced by the MRS. SHAKUNTALA PRAKASH PANDYA (Being the Legal heir and wife of Mr. PRAKASH JIVRAM PANDYA). All persons who have any claim, right, title and/or interest or demands against the lost/ misplaced original Agreement mentioned above by way of loss, sale, mortgage, charge, trust, lien, possession, gift, inheritance, maintenance, lease, attachment or otherwise whatsoever is hereby requested to make the same known in writing to the undersigned at her address at Shop No.14, Akurati Apartments, Mathuradas Road, Kandivali (West), Mumbai 400 067, within 15 days from the date hereof, otherwise if any claim comes forward hereafter will be considered as waived and/or abandoned. Sd/- (Mrs. Rashida Y. Laxmidhar) Advocate Date: 27/11/2023

## PUBLIC NOTICE

The Notice is hereby given to the public at large that my clients, (1) MR. ANIL PARSHURAM KUDTARKAR AND (2) MRS. PREMLATA ANIL KUDTARKAR, residing at 011/A Building no. 5, B/Wing, Prem Nagar, S.V.P. ROAD, Near Vijaya bank, Borivali (West), Mumbai 400 092, as per the information and documents produced by them to me and on behalf of my clients. I do hereby publish this Notice as follows:- My clients (1) MR. ANIL PARSHURAM KUDTARKAR AND (2) MRS. PREMLATA ANIL KUDTARKAR, intend to purchase the Flat premises, more particularly described in the Schedule hereunder through Registered Agreement for Sale from its original owners, (1) SHRE SUNIL DAMODAR PANSARE and (2) SMT. AMITA AMOL NAWALKAR. My clients have instructed me to publish this notice for the purpose of investing title to the below mentioned property, which was originally acquired and possessed by them from M.S. SHREEPAD DEVELOPERS, a Partnership Firm, registered under the provision of Indian Partnership Act, 1932, having its office at 230, Sahar Cango Estate, M.M. Shah Marg, J.B. Nagar, Andheri (East), Mumbai : 400 099, represented by its Partners (1) Mr. UDAY K. PARAB AND (2) MR. KIRAN PAREKH, by way of Agreement for Providing Permanent Alternate Accommodation, executed on 18th December, 2014 duly registered with the Office of Sub-Registrar, Borivali, Mumbai vide Registration No. BRL-29/188/2014, dated 19th December, 2014. All persons having any claim in respect of the below referred property, more particularly described in the schedule hereunder written, by way of sale, exchange, mortgage, gift, trust, charges, maintenance, inheritance, possession, lease, lien or otherwise of whatsoever nature are hereby requested to make the same known in writing alongwith documentary evidences to the undersigned at 309-D-43, Navniketan Co. Op. Housing Society Limited, Dr. Babasaheb Ambedkar Marg, Charkop, Kandivali (West), Mumbai : 400 067 within 15 days from the date of publication of this Public Notice, failing which the claim of such person/s will be deemed to have been waived and/or abandoned or given up and the same shall not be entertained thereafter and my Clients shall proceed further accordingly. This Notice should be inviting claims of all Legal heirs of original owner of Flat, Mrs. NAWALKAR, deceased, if any. SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERRED TO All that piece and parcel of Residential premises, bearing Flat No. 201, adjacent to about 39.486 sq. meters, on Second Floor in "" Laxmi Krupa Co. Operative Society Limited"" having address at Final Plot No. 306 of T.P.S. III, Borivali (West), Mumbai: 134, 134/1 to 6 at Revenue Village Ekasr, Taluka Borivali, within the Registration District and Sub-District at Mumbai City and Mumbai Suburban. HARI K. MORE Advocate, High Court Mob. No. 9224230374 Date: 25th nov, 2023

## रोज वाचा दै. ‘मुंबई लक्षदीप’

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of my clients Executor of REKHABEN KISHORBHAI JOBALIA, (1) CHETANBHAI BHANUBHAI SHAH, (2) DEVANGBHAI ARUNBHAI KOTHARI, residing at Executor (1) At Ahmedabad, and Executor No. (2) is residing at Mumbai, now they intend to make application for transfer of Share Certificate in the name of Executor before Shivputra Siddhivinayak Co.op. Housing Society Ltd., for transfer of Share Certificate No. 31, Distinctive No. from 151 to 155 of Rs. 50 each. The Flat No. 605, 6th Floor, Its admeasure 478 square feet area, S. No. 16, H. No. 1 PT, CVTS No. 31, O. P. No. 366, F. P. No. 635-637, T. P. Scheme No. 3, Haridas Nagar, Shimpoli Road, Borivali (West), Mumbai-400092. Whereas Late MR. KISHORBHAI DHIRAJLAL JOBALIA & and Late MRS. REKHABEN KISHORBHAI JOBALIA had purchased the said Flat by Registered Agreement for Sale No. 3095, dated : 06-06-2013 in office of Sub-Registrar Borivali (West) - 8, Mumbai, from (1) DHARMISHA A. KASUNDRA and (2) KINJAL D. KASUNDRA. Now Mr. KISHORBHAI DHIRAJLAL JOBALIA expired on 14/11/2016 at Amdavad and his co-ownership right is transferred to Late MRS. REKHABEN KISHORBHAI JOBALIA on 12/11/2017 in Society Share Certificate. Now as of MRS. REKHABEN KISHORBHAI JOBALIA expired on 09/01/2022 at Amdavad. Late MRS. REKHABEN KISHORBHAI JOBALIA has executed a Will and concerned Executors obtained a Probate Certificate by Application No. 10 of 2022, this Application is decided on 17/01/2023 at Principal Senior Civil Court, Sihor, Gujarat. In this probate the above Executor are authorized for above purposes in respect of the said Flat premises.

Now any person from family members, as legal heirs, or any Bank, any financial institute having or claiming any rights, title, interest toward said flat, also any claim, application, appeal, revision, etc., pending before any Court of law or any Government office regarding the above Probate Certificate, howsoever may be the same known to take their objections to the undersigned within 15 days from the date of publication of this notice with necessary supporting evidence of his / her claim to the said above premises, failing which it shall be deemed to have waived their objection and claim, and No Objection Certificate / No claim Certificate shall be issued in favour of my clients to enter their names as "Executor of REKHEN KISHORBHAI JOBALIA, (1) CHETANBHAI BHANUBHAI SHAH, (2) DEVANGBHAI ARUNBHAI KOTHARI" in the Share Certificate No. 31 with the above Deceased Society.

Sd/- UMESH THAKKAR  
ADVOCATE HIGH COURT  
219/A, Ajanta Square, 2nd Floor, Nr. Court Bldg.,  
Market Road, Borivali (West), Mumbai- 400092.  
Place : Mumbai Mob. No. 9820954471.  
Date : 27/11/2023

## मूळ जमीन/मालमतेचे दस्तऐवज हलवले

येथे सर्वसामान्य जनतेस कळविण्यात येते की, मी, अणु सुभे मेहता, सुभे मेहता यांचा मुलगा, (आधार कार्ड क्र. ६०२२ ९०२६ ८८७७) वर सुमारे ४० वर्षे, लाहोर - २००१ सिव्हेर ज्योती इमारत, २-फिंग, बाळाराम स्ट्रीट, नवजीवन सोसायटी, ग्रे रोड, मुंबई-४०००१२, येथे कळवतो की मी, दि.१४.०३.२०२३ रोजी रु.१२.०० वा. सेंट पॉटर क्र.२०२, २रा मजला, पी.ओ. विजोमीयन नं. लावला. मुंबई, महाराष्ट्र -४०००१२ येथे मूळ संपत्तीला काराची असेलली कागदपत्रे गमावली आहेत. मी दि.१८.०६.२०१४ च्या दस्तऐवज क्र.६२५/२०१४ मध्ये नोंदलेल्या भाष्य भाष्यमधील संबंधित समितीला करा-जमीनचे मूळ दस्तऐवज, उप-निवेदक कार्यालय चेवई सेंट्रल वॉर्ड २ येथे नोंदीकृत खालील यादीनुसार सारखी दस्तऐवजांसह हलवले आहे, कोणताही वरील नमुद कागदपत्रे आढळल्यास, कृपया मला फोन नं.०८३३९१ ९०२१३ वर किंवा वर नमुद केलेल्या निवासी पत्तावर संपर्क साधा.

- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०९/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि. प्रतिनिधी, त्यांचे कायदेशीर व्यवस्थापक आणि अधिकृत स्वाक्षरी श्री. मूर्धेर रत्नाकर पितळे द्वारे निष्पादित विक्री करारनामा, संयुक्त एसआओ २, चेन्नई सेंट्रल येथे नोंदीकृत दस्तावेज क्र.६०२/२००९ दि.२३.०७.२००९ रोजी, श्री. सुमेललामी मीनारम मेहता, श्री. मीनारम मेहता यांचा मुलगा यांच्या नावे.
- मे. गेगोस बेनोयलार लि